Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: February 16, 2024

To,
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref.: BSE Scrip Code No. "500164"

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051

Ref.: "GODREJIND"

**Debt Segment NSE:** 

NCD-GIL24 – ISIN: INE233A08105 NCD-GIL25 – ISIN: INE233A08097 NCD-GIL28 – ISIN: INE233A08055 NCD-GIL26 - ISIN: INE233A08071 NCD-GIL25A-ISIN: INE233A08063 NCD-GIL27 - ISIN: INE233A08089

Sub.: Submission of copies of Newspaper advertisement of Notice of Postal Ballot dated February 9, 2024

Dear Sir / Madam,

In continuation to our letters dated February 9, 2024 and February 14, 2024 and pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today i.e., on **Friday, February 16, 2024**, informing about the completion of dispatch of the Postal Ballot Notice to the Members of Godrej Industries Limited through electronic mode.

The Notice has been published in the following newspapers:

- 1. Business Standard All Editions (in English language)
- 2. Navshakti Mumbai Edition (in Marathi language)

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrelindustries.com

Kindly take the above on your record.

Thanking you,

Yours sincerely,

or Godrej Industries Limited

Telal Jariwala

Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

Encl: A/a



(A Govt. of India Undertaking)

Head Office-II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER

JCO Bank Invites tender for Supply of Privilege Identity Management (PIM For any details, please refer to <a href="https://www.ucobank.com">https://gem.gov.ir</a>

(Deputy General Manager)
Department of Information Technol Date: 16.02.2024



CIN: L24241MH1988PLC097781

Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai 400079, Maharashtra Tel.: 022- 2518 8010; Fax: 022- 2518 8066

Website: www.godreiindustries.com: Email id: investor@godreiinds.com NOTICE

The Members of Godrej Industries Limited ("the Company") are hereby informed that ir ompliance with provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard 2 issued by the Institute of Company Secretaries of India and in terms of various Circulars sued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") from time to time ("the Applicable Laws"), the Company is seeking the consent of its Members for passing Special Resolution by way of Postal Ballot with respect to the proposed resolution as stated in the Postal Ballo Notice dated February 9, 2024 ("Postal Ballot Notice"). The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on February 16, 2024, only through electronic mode to its Members whose names are recorded in the Register of Members / Register of Beneficia owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agents as on Friday February 9, 2024 ("Cut-off Date") on their e-mail IDs registered with the Depositories Registrar and Share Transfer Agents. In terms of MCA Circulars, the requirement of circulating the physical copies of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form(s) has been dispensed off. However, it is clarified that all the persons who are Members of the Company as or February 9, 2024 (including those members who may not have received this Notice due to non-registration of their email IDs with the Company or with the Depositories/Depository Participants) shall be entitled to vote in relation to the resolution specified in the Notice and any person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice for info urpose only.

In compliance with the provisions of the applicable laws, the Company is providing e-voting acility to the Members to cast their vote by electronic means on the resolution set forth in the Postal Ballot Notice, through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The Members have an option to exercise their vote either electronically or by way of physical Ballot Form. The procedure / instructions for e-voting are given in the Postal Ballot Notice. The e-voting facility is available from 9:00 a.m. (IST) on Saturday, February 17, 2024 to 5:00 p.m. (IST) on Sunday, March 17, 2024. Any response received from the Members after 5:00 p.m.(IST) on Sunday, March 17, 2024, whether by postal ballot form(s) or by electronic means will be treated as invalid and the voting will not be allowed beyond the said date and time.

Mr. Kalidas Vanjpe, Practicing Company Secretary (Membership no. FCS 7132) or failing him Mr. Ashok Ramani, Practicing Company Secretary (Membership no. FCS 6808) of M/s. A. N. Ramani & Co., Company Secretaries have been appointed as the Scrutinizers for conducting Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner.

Members who have not registered their e-mail addresses with the Company or the Depositorie are requested to do so by following the process mentioned in the Postal Ballot Notice dated ebruary 9, 2024.

A copy of the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement and the Postal Ballo Form is made available on the website of the Company at <a href="www.godrejindustries.com">www.godrejindustries.com</a> and on the websites of Stock Exchanges, viz. BSE Limited - <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com.

Members desirous to cast their vote through postal ballot physically are requested to take printout of the Postal Ballot Form from the abovementioned websites, fill the details and send the duly signed ballot form, at his/her own cost, to the Scrutinizer Mr. Kalidas Vanjpe, Practicing Company Secretary, C/o Computech Sharecap Limited, Unit: Godrej Industries Limited, 147 Mahatma Gandhi Road, Opp. Jehangir Art Gallery, Fort, Mumbai-400001, Maharashtra, no ater than **5:00 p.m. (IST)** on **Sunday, March 17, 2024.** Postage / Courier expenses for sending such physical postal ballot forms to the Scrutinizer will be borne by the Members. Please note that any Postal Ballot Form(s)/Electronic Votes received/casted from/by the Member(s) after the aforesaid time period will not be valid and will be strictly treated as if the reply from such Member(s) has not been received. The Members can opt for only one mode of voting, i.e. through physical postal ballot form(s) or e-voting. If the Members decide to vote through Postal Ballot Form they are advised not to vote through e-voting and vice-versa. In case of voting by both the modes, voting through e-voting will be considered and counted and Postal Ballot Form of such Member will be treated as "INVALID".

The results of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, March 19, 2024 and the same will be displayed on the website of the Company, viz., www.godrejindustries.com and shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

In case of any queries or issues regarding e-voting, Members may write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com. Members may also contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager CDSL on Ph: 1800 22 55 33 in case of any grievances or clarifications relating to e-voting Alternatively, they may send an e-mail to the Company at investor@godrejinds.com

> By order of the Board of Director of Godrej Industries Limit Sd/

Date: February 16, 2024

Place: Mumba

Company Secretary & Compliance Office (FCS 9817)



# orbit exports ltd.

Registered & Corporate Office: 2<sup>nd</sup> Floor, Mistry Bhavan, 122, Dinshaw Wachha Road, Email: investors@orbitexports.com: Website: www.orbitexports.com Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872 Contact Person: Sonia Gupte, Company Secretary & Compliance Officer

#### NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS -**BUYBACK OF EQUITY SHARES**

Orbit Exports Limited ("Company") has dispatched the Letter of Offer along with the Forn of Acceptance-cum-Acknowledgement ("Tender Form") and the Share Transfer Form ("Form SH-4") dated February 15 2024 for the Buyback, through electronic means, to all the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date i.e., Tuesday, February 13, 2024, who have registered their e-mail ids with the Company or the Depositories. However, if the Company or the Registrar receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer/Tender form, the same shall be provided to such Eligible Shareholder, by registered post/speed post/ courier, at their address registered with the Company.

The Schedule of activities for the Buy-back is as follows:

| Activity   | Day & Date                 |
|--|----------------------------|
| Date of opening of the Buy-back ("Buy-back Opening Date")  | Tuesday, February 20, 2024 |
| Date of closing of the Buy-back ("Buy-back Closing Date")  | Monday, February 26, 2024  |
| Last date of receipt of completed Tender Form(s) and other<br>specified documents including physical share certificate<br>(as applicable) by the Registrar to the Buy-back |                            |

For the detailed activity schedule, please refer to the Letter of Offer

| The details of the Buy-back Entitlement in each category are as follows: |   |  |  |  |  |
|--|---|--|--|--|--|
| Category of Eligible<br>Shareholders                                     | Ratio of Buyback (i.e. Buy-back<br>Entitlement) * |  |  |  |  |
| Reserved Category for Small  | 6 Equity Shares for every 97 Equity Shares held   |  |  |  |  |
| Shareholders   | on the Record Date                                |  |  |  |  |
| General Category for all other   | 1 Equity Share for every 50 Equity Shares held    |  |  |  |  |

on the Record Date

Note: The above Ratio of Buy-back is approximate and providing indicative Buy-back Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buy-back may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buy-back Entitlement for Reserved Category for Small Shareholders is 0.061828007 and General Category for all other Eligible Sellers is 0.019947003. Also, the numbers arrived at using the actual Buy-back Entitlement may not conform exactly to the Buy back Entitlement printed in the Tender Form due to rounding-off of the factor.

\*For further information on the Ratio of Buy-back as per the Buy-back Entitlement in each Category, please refer to paragraph 20.7 on page 33 of the Letter of Offer. ELIGIBLE SHAREHOLDERS CAN ALSO CHECK THEIR ENTITLEMENT ON THE WEBSITE OF THE REGISTRAR TO THE BUYBACK BY FOLLOWING THE

STEPS GIVEN BELOW: 1) Click on https://linkintime.co.in/Offer/Default.aspx;

2) Select the name of the Company – "Orbit Exports Limited-Buyback-2024"
3) Select holding type - "Demat" or "Physical" or "PAN"

Eligible Shareholders

4) Based on the option selected above, enter your 'DPID CLID' or 'Folio Number' or 'PAN' 5) Then click on the View button

6) The entitlement will be provided in the pre-filled 'FORM OF ACCEPTANCE-CUM

ACKNOWLEDGEMENT In case you have not received the Letter of Offer and Tender Form, the same are also available on the websites of the Company, the Securities and Exchange Board of India the Registrar to the Buy-back, the Stock Exchanges and the Manager to the Buy-back at www.orbitexports.com, www.sebi.gov.in, www.linkintime.co.in, www.bseindia.com www.nseindia.com and www.saffronadvisor.com, respectively.

Capitalised terms used in this Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer

FOR ORBIT EXPORTS LIMITED

| Pankaj Seth  | Anisha Seth                       | Sonia Gupte  |
|--|-----------------------------------|--|
| Sd/-   | Sd/-                              | Sd/-   |
| Chairman and Managing<br>Director<br>DIN: 00027554 | Whole-Time Director DIN: 00027611 | Company Secretary & Compliance Officer ICSI Membership Number: |
|  |                                   | A43003   |

Place : Mumbai Date: February 15, 2024

### ANGEL ONE LIMITED

Regd. Off: 601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri East Mumbai - 400093 SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform that, Angelbok, Angelbg, Angeloneelite applications on play store/IOS are wrongfully and deceptively using the brand name and logo of Angel One Limited to deceive the general public in believing it to be associated with Angel One Limited. Investors and General Public are hereby informed that Angel One Limited investors and General Public are nereby informed that Angel One Limited does not have any association and/or relation, directly or indirectly with "Angelbok", "Angelbog", "Angeloneelite" applications in any capacity. Angel One Limited will not be liable in any manner of financial loss and /or consequence of dealing with Angelbok, Angelbg, Angeloneelite applications. Please note that any person dealing with them will be dealing at is/her own risk and responsibility

TATA

TATA POWER

The Tata Power Company Limited
(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving
Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173941)

NOTICE FOR INVITING BIDS

Tender ref no: Tender / Trombay/ Coal/ 01/24-25 **The Tata Power Company Limited**, a company organized and existing under the laws of India, whose registered office at Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400001, India intents

o source low calorific value with low Sulphur and low ash Imported Thermal coal for its 750 MW coal based Thermal Power Plant at Trombay, Mumbai, Maharashtra.

Bids are invited from reputed Coal suppliers for supply of 6.8 lacs Metric Ton (+/-10%

Indonesia origin coal, with typical coal specification - Gross Calorific Value of 420 Kcal/Kg (GAR), 0.25% Sulphur (Air dried basis) and 3.0% Ash (Air dried basis) from the

lelivery period within April 2024 to June 2024. The interested bidders are requested to visi

he website <a href="https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx">https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx</a> for further details. Eligible

Bidders willing to participate may submit their expression of interest latest by 17:00 Hrs. (IST

22<sup>nd</sup> February 2024. Future corrigendum's (if any), to the above tenders will be published

THE GAEKWAR MILLS LIMITED

Notes:

(1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (gaekwarmills1928@gmail.com)

TTI ENTERPRISE LIMITED

Extract of Standalone Unaudited Financial Result for the quarter ended 31st December, 2023 (₹ in Lakh

CIN: L67120WB1981PLC033771
Office No. 822, 8th Floor, 4, Synagogue Street, Kolkata - 700001: tti1711@gmail.com, Phone: +91 33 2210 9197, Web: ttienterprise.net

72.08 61.67

61.67

61.67

61.67

2540.44

0.24

The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 Companies Act 2013 ("the ACI") read with relevant Rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in

. In compliance with Regulation 33 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a limited review of Financial Results for ne quarter ended 31st December, 2023 has been carried out by the Statutory Auditors.

3. The Unaudited Financial Results for the quarter and period ended 31st December, 2023 have beer reviewed by the Audit Committee at their meeting held on 14.02.2024 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on that date.

. The Company has One Segment only viz. Investment and Loan activities. Thus Segment reporting is

6. The said Financial Result is also being made available on the website of the Company

Provisions for Taxation and any other provision if required will be made at the end of the year

Quarter End 30-09-2023 (Unaudited

37.87 (58.57

(58.57

(58.58)

(58.58)

2540.44

(0.23)

(32.50)

(32.50)

(32.52)

(32.52)

2540.44

(0.13)

CIN NO. L17120MH1949PLC007731 REGD. OFFICE: 2/2 New Sion CHS, Swami Vallabhdas Marg, Road No 24, Sindhi Colony, Sion West, Mumbai 400 022. ct of the Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December 202

(78.09)

200

(3.90)

Quarter Quarter Quarter Year

Ended | Ended | Ended | Ended

31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.03.202

(111.66)

200

94.59 3.25

3.25

3.27 (25.66)

3.27 (25.66)

2540.44

0.01

(6.50)

(6.50)

2540.44

114.0

(0.10)

(110.27)

200

For and on behalf of board of directors of THE GAEKWAR MILLS LIMITED

Shweta Shah

(Wholetime Director & CEO) (DIN: 03287393)

(364.1

(364.1

200

Tender section on our website- https://www.tatapower.com only.

**Particulars** 

Net Profit /(Loss) for the period before Tax

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

Net Profit /(Loss) for the period after Tax

Farnings Per Share of Rs 10/- each

(after Extraordinary items)

(a) Basic

(b) Diluted

Place · Mumbai

No. Particulars

Diluted

ot applicable

Place: Kolkata Dated: 14.02.2024

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#

(after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after ta

and other Comprehensive Income (after tax)

previous year)
Earnings Per Share (of ₹10/- each)
(for continuing and discontinued operations)-

Equity Share Capital (FV ₹10/- per Share)

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of

Exceptional and for Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period after fax

Date: 14th February, 2024

Email: tti1711@gmail.com, Phone

Total Income from Operations

Equity Share Capital

Date: 16.02.2024

For ANGEL ONE LTD

Authorized Signator

# TATA

TATA POWER

(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited. Smart Center of Procurement Excellence, 2<sup>nd</sup> Floor, Sahar Receivi Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

#### NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following ender package (Two-part Bidding) in Mumbai.

Rate Contract for Meter, Modern Installation & Replacement, Meter Discrepancy & other meter-related activities for Tata Power Mumbai Distribution. (Package Reference: CC24VKD031).
For downloading the Tender documents (Including the procedure for participation in the

tender), please visit the Tender section on the website https://www.tatapower.com. Interested and eligible bidders to submit the Tender Fee, Authorization Letter, and submission of bid before 1700 hrs. 6 March 2024. Also, all future corrigendum (if any), to the above tende vill be informed on the website https://www.tatapower.com

### **HCL INFOSYSTEMS LIMITED**

CIN: L72200DL1986PLC023955 Regd. Office: 806, Siddharth, 96, Nehru Place, New Delhi-110 019 Corporate Office: A-11, Sector – 3, Noida - 201301 (U.P)
Tel: + 91-120-2520977, 2526518/519

Email: cosec@hcl.com, Website: www.hclinfosystems.in

## NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

given that pursuant to the provisions of Section 110 & 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with the rules made thereunder & Secretaria Standard-2 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Company has completed the electronic transmission of the Postal Ballot Notice today i.e., Thursday, 15th February, 2024 to all the Members for seeking their consent by way of Special Resolution for the following matter:

Item No. Description of the Resolution

Re-appointment of Dr. Nikhil Sinha (DIN: 01174807) as a Non- Executive Independent Director of the Company.

In compliance with all applicable MCA and SEBI Circulars, the company has sent the Postal Ballot Notice on Thursday, 15th February, 2024 only through electronic mode to al its shareholders at their available registered email addresses and whose names are recorded in the Register of Members as on Friday, 9" February, 2024. The communication of assent/dissent of the members will only take place through the remote e-voting system The Postal Ballot Notice is also available on the website of the Compar www.hclinfosystems.in as well as on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

The Members of the Company holding Shares either in physical form or in dematerialize form, as on the cut-off date i.e., Friday, 9th February, 2024 are required to exercise their votes electronically. The Company is providing the facility to the Members to exercise the right to vote by electronic means through e-voting platform provided by Nationa Securities Depository Limited (NSDL).

The Period for voting commences from Friday, 16th February, 2024 (09:00 A.M. IST) and ends on Saturday, 16" March, 2024 (05:00 P.M. IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. The detailed procedure/ instructions for e-voting are contained in the Postal Ballot Notice.

Any Member having any grievance pertaining to the Postal Ballot process may write to the Company Secretary of the Company at cosec@hcl.com or contact at +91 120 2526490. The result of the Postal Ballot will be declared on or before Monday, 18th March, 2024 and will be displayed on the website of the Company www.hclinfosystems.in.

In case of any queries you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'downloads section of http://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.ii or call on 1800 222 990.

> By Order of the Board of Directors For HCL Infosystems Limited

Place: Noida Date: 15th February, 2024

Komal Bathla Company Secretary and Compliance Office

### ■ JAYKAY ENTERPRISES LIMITED

(CIN: L55101UP1961PLC001187) Registered office: Kamla Tower, Kanpur- 208001 Uttar Pradesh
Telephone: +91 5122371478-81, E mail: cs@jaykayenterprises.com

**POSTAL BALLOT NOTICE** 

Members of Jaykay Enterprises Limited ("the Company") are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, ("the Act"), read together with the Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013. ("the Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings / conducting Postal Ballot process through e-Voting vide General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05, 2020, No. 22/2020 dated Lips 15, 2020, No. 33/2070 dated September 28, 2020, No. 36/2020 Receivers 13, 2020, No. une 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020, December 31, 2020, No. DIP (2021, No. 33/2020 dated May 5, 2022, No. 11/2022 dated December 32, 2022 and No. 09/2021 dated January 13, 2021, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 38, 2021, No. 03/2022 dated May 5, 2022, No. 11/2022 dated December 28, 2022 and No. 09/202: dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars" Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India 
("Ss-2") and other applicable provisions, including any statutory modification or re-enactment 
thereof for the time being in force, the Company seeks approval of the Members through Postal 
Ballot only by way of remote voting through electronic means ("E-Voting") in respect of the ollowing special business as specified in the Postal Ballot Notice dated February 06, 2024 along

| S. No. | Description of Item                                     | Type of resolution  |
|--------|---|---------------------|
| 1.     | Re-appointment of Mr. Abhishek Singhania (DIN:00087844) | Ordinary Resolution |
|        | as Chairman & Managing Director of the Company.         |                     |

In compliance with aforesaid MCA Circulars, Notice of Postal Ballot has been sent through electronic mode on **Thursday, February 15**, **2024** to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participant ('DP') or Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") viz Alankit Assignments Limited as on the Cut-off date i.e. Friday

The Notice of Postal Ballot is also available on the website of the Company www.jaykayenterprises.com, website of BSE Limited i.e www.bseindia.com and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Central Depository Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and website of Services (India) Limited i.e. <a h

person, whose name is recorded in the register of members/list of beneficial owner as on the ut-off date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Any recipient of the Notice who was not a member of the Company as on the Cut-off date should treat this Notice fo

he members of the Company are hereby notified that:

The voting rights of the Members shall be reckoned in proportion to the equity shares held by them on the Cut-off date on Friday, February 09, 2024. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited for the

or company has engaged the services of central Depository Services (incla) Limited for the purpose of providing e-voting facility to all its members on the resolution set forth in the Notice. The instructions for e-Voting are given in detail in Postal Ballot Notice.

The remote e-Voting period will commence on Friday, February 16, 2024 at 9:00 A.M. (IST) and ends on Saturday, March 16, 2024 at 5:00 P.M. (IST). Remote e-Voting will not be allowed beyond aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by

CDSL upon expiry of the period.

The Company has appointed CS Varuna Mittal, Company Secretary in whole-time practice with Membership No. ACS 57727 and Certificate of Practice No. 23575 as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. ne results of e-voting along with Scrutinizer's report will be announced within 2 working days

om the conclusion of the e-voting and will be placed on the website of the Company i.e ww.jaykayenterprises.com and on the website of CDSL i.e. www.evotingindia.com. The results lall also be uploaded on the Bombay Stock Exchange (BSE) portal i.e. www.evotingindia.com. The Company will also display the Result of e-voting alongwith Scrutinizer report on the Notice Board of its Registered office.

If you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you may refe the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> under HELP section or you can write an email to <a href="https://www.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or contact at toll free no. 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 100013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33

By order of the Board For Jaykay Enterprises Limited

Company Secretary & Compliance Office

Yogesh Sharma

Membership No. ACS 29286

(Rs. In Million, except EPS)

Date: February 15, 2024

## VISA STEEL LIMITED

CIN: L51109OR1996PLC004601

Registered Office: 11 Ekamra Kanan, Nayapalli, Bhubaneswar 751 015, Odisha Phone: (+91-674) 255 2479, Fax: (+91-674) 255 4661 website: www.visasteel.com ● Email ID for registering Investor Grievances: cs@visasteel.com Extract of Unaudited Standalone/Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31 December 2023

Standalone Consolidated Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended Nine Months Ended Particulars lNa 31 December 31 December 31 December 31 Decembe 31 December 31 December 2023 2022 2023 2022 2023 2023 Total Income from Operations (net) 899.90 1,528.04 5,148.84 4,659.5 899.90 5,148.84 Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional (243.62)(187.92)(630.12)(450.18)(243.61)(630.12)and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) \* (243.62)(4,171.56) (630.12)(4,433.82)(243.61)(630.12)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) (243.62)(4,171.56) (630.12)(4.433.82)(243.61)(630.12)Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and (242.35)(4,171.64)(626.33)(4,434.06)(242.34)(626.33)Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of Rs. 10/- each) 1,157.90 1,157.90 1,157.90 1,157.90 1,157.90 1,157.90 Other Equity\* (2.10)(36.03)(5.44)(38.29)(2.10)(5.44)

8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Basic and Diluted) Includes Exceptional Items (Refer Note 1 below)

Other Equity as on 31 March 2023 stands at Rs.(8,878.92) Millions and Rs.(8,878.89) Millions respectively for the Standalone and Consolidated Financial Results.

Notes: The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2023 are available on the Company's website: www.visasteel.com and also available on the Stock Exchange websites, NSE: www.nseindia.com & BSE: www.bseindia.com.

> By Order of the Board For VISA Steel Limited

> > DIN 00121539

Place : Kolkata Date: 16 February 2024

Vishal Agarwal Vice Chairman & Managing Director

## MPS INFOTECNICS LIMITED

For and on behalf of the Board For TTI Enterprise Limited SABU THOMAS

Managing Director DIN: 08224794

Regd. Off.703, Arunachal Building,19 Barakhamba Road, New Delhi-110001 CIN: L30007DI 1989PI C131190 Ph: 011-43571044 Fax: 011-43571047: Fmail: info@mpsinfotec.com Extract of Unaudited Financial Results (Consolidated) for the Quarter and Nine Months Ended December 31, 2023

| S.<br>No. | Particulars   | Quarter Ended |           | Nine Months Ended |           | Year<br>Ended        |           |
|-----------|---|---------------|-----------|-------------------|-----------|----------------------|-----------|
|           | 31-Dec-23 30-Sep-23 31-Dec<br>Un-audited Un-audited Un-aud  |               |           |                   |           | 31-Mar-23<br>Audited |           |
| 1         | Total income from operations (net)                          | 12.28         | 20.93     | 12.77             | 43.95     | 39.29                | 153.99    |
| 2         | Net Profit / (Loss) from ordinary activities before tax     | (94.43)       | (91.10)   | (119.75)          | (280.57)  | (373.47)             | (504.50)  |
| 3         | Net Profit / (Loss) from ordinary activities after tax      | (82.81)       | (79.44)   | (104.18)          | (245.69)  | (326.75)             | (440.38)  |
| 4         | Total Comprehensive Income for the Period (Net of Taxes)    | (81.93)       | (68.71)   | (89.86)           | (235.45)  | (250.10)             | (374.08)  |
| 5         | Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)          | 37,744.37     | 37,744.37 | 37,744.37         | 37,744.37 | 37,744.37            | 37,744.37 |
| 6         | Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity) |               |           |                   | ·         |                      | 5,726.98  |
| 7         | Earning Per Share (Basic)                                   | (0.002)       | (0.002)   | (0.002)           | (0.006)   | (0.007)              | (0.010)   |
| 8         | Earning Per Share (Diluted)                                 | (0.002)       | (0.002)   | (0.002)           | (0.006)   | (0.007)              | (0.010)   |

Note:

Date: 14/02/2024

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mpsinfotec.com

2. The key standalone financial information are as under:

| Particulars                   | Quarter Ended |            | Nine Monti | Financial<br>Year Ended |            |           |
|-------------------------------|---------------|------------|------------|-------------------------|------------|-----------|
|                               | 31-Dec-23     | 30-Sep-23  | 31-Dec-22  | 31-Dec-23               | 31-Dec-22  | 31-Mar-23 |
|                               | Un-audited    | Un-audited | Un-audited | Un-audited              | Un-audited | Audited   |
| Total revenue from operations | 12.28         | 20.93      | 12.77      | 43.95                   | 39.29      | 153.99    |
| Profit before tax             | (94.43)       | (91.09)    | (119.75)   | (280.57)                | (373.47)   | (504.50)  |
| Profit after tax              | (82.81)       | (79.43)    | (104.18)   | (245.69)                | (326.75)   | (440.38)  |
|                               |               |            |            |                         |            |           |

3. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2024 For MPS Infotecnics Limited

> Mr. Peeyush Kumar Aggarwa Managing Director

DIN:00090423

## **TAYO ROLLS LIMITED**

Registered Office : 3, Circuit House Area (North-East), Road No-11, Bistupur, Jamshedpur - 831 001, INDIA Corporate Identity Number : L27105JH1968PLC000818

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2023 Rs. In Lakhs Sr No Particulars Quarter ended Nine Month ended Year ended 31.12.2023 | 30.09.2023 | 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 **Inaudited** Audited Total income Loss) for the period (before tax and (83) (84) (87) (250) (261) (344) exceptional items) (Loss) for the period after tax (after (344) (83) (87) (250) (261) (84) exceptional items) 4 Other comprehensive income/(loss) for the period (344) 1,026 Total comprehensive (loss) for the period (83) 1.026 1.026 1.026 6 Equity share capital 1.026 Other equity
Paid-up equity share capital (49,439) (Face value : Rs.10 per share)

Note:

a)The above is an extract of the detailed format of Quarterly/nine months/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

b)The Board of Directors had referred the Company to the Board for Industrial and Financial Reconstruction (BIFR) as required under the First proviso of section 15 (1) of The Sick Industrial Companies (Special Provisions) Act, 1985 and the Company is registered with BIFR on 23 March, 2016. Meanwhile, the Ministry of Finance Issued Notifications S.O. 3569 (E) & S.O. 3569 (E) dated 25 November, 2016 to the effect that SICA has been repealed with effect from 1 December, 2016 and all the references or inquiry pending before the BIFR and/ or AAIFR shall stand abated. The Board of Directors at their meeting held on 3 July, 2017 had decided to refer the Company to the Honorable National Company Law Thank (NCLT) Bench Kolkata under Section 10 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC) for initiation of Corporate Insolvency Resolution Process (CIRP). Subsequently, on 13 July, 2017, the Company has filed relevant application before the Honorable NCLT Bench, Kolkata under Section 10 of the Honorable Tribunal Kolkata under Section 9 of the Workers of the Company. Workers of the Company, in the capacity of operational creditor had also filed an application before the HonorableTribunal Kolkata under Section 9 of the Insolvency and Bankruptcy Code (IBC), 2016 seeking initiation of CIRP. Both appeals were rejected by the Tribunal. The Company and the workers had separately filed appeal before the Honorable National Company Law Appellate Tribunal against the rejection order passed by the Honorable Tribunal. The ionorable Appellate Tribunal allowed the appeal filed by the Company and the Workers. However, it has directed the Tribunal at Kolkata to admit the ap

Honorable Appellate Inbunal allowed the appeal hied by the Company and the Workers. However, it has directed the Inbunal at Kolkata to admit the appeal filed by the Workers.

The Corporate Insolvency Resolution Process (CIRP) has been initiated against the Company vide an order passed by Honorable NCLT Kolkata dated 05.04.2019.Pursuant to this order, the powers of the Board of Directors stands suspended and were exercisable by Mrs. Vinita Agrawal, the Interim Resolution Professional (IRP) appointed by the Honorable NCLT Bench, Kolkata who was consequently confirmed to continue as the Resolution Professional (RP) by the Committee of Creditors (CoC). Consequent to the petition filled by COC, the Honorable NCLT Bench, Kolkata, passed an order on 30th October, 2019 and appointed Mr. Anish Agarwal (IP Registration No.: IBBI/IPA-001/IP-P-01497/2018-2019/12256) as Resolution Professional in place of Mrs. Vinita Agrawal (the erstwhile Resolution Professional)

on the Company has incurred a loss of Rs. 83.03 lakhs during the quarter ended on 31st December, 2023 and accumulated losses as on reporting date amounting to Rs. 55231.20 lakhs. The net worth of the Company has already been eroded and the Company's current liabilities exceeded its current assets. d)The income earned and expenses incurred during CIRP period for the nine month ended on 31st December 2023 have not been considered in the inancial Statement as these income and expenditures are not regular business transactions of the corporate debtor and these CIRP expenditures are payable by Resolution Applicant as per Section 30(2) or in case of liquidation the same will be paid from the liquidation proceeds as per Section 53 of the

of the Company is not in operation since September, 2016. A resolution plan submitted by JSEB/JBVNL (one of COC members) for revival of the company which had been approved by COC and filed with Honorable NCLT Bench, Kolkata for its approval on 24.02.2020. However, unless the same is approved, the position of the company will not undergo a drastic favorable change. Considering, these factors the going concern assumption is not appropriate for preparing the IND AS financial statements and these IND AS financial statements have been prepared other than going concern basis.

(CA Anish Agarwal) Resolution Professiona IRRI/IPA-001/IP-P-01497/2018 - 2019/12256

Ranchi 16<sup>th</sup> February, 2024



झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखाः मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

> थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट ।४-ए [ नियम ८(६) च्या तरतुदीं ]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६(२) व ८(६)च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्नशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि विनाअंवलब तत्वाने विकण्यात येणार आहे.

| कर्ज | कर्नदार/गहाणदार/हमीदार/तारण मत्ता/राखीव किमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे. |   |                  |                         |                   |                      |                    |  |
|------|---|---|------------------|-------------------------|-------------------|----------------------|--------------------|--|
| अ.   | खात्याचे नाव आणि कर्जदार /  | स्थावर मिळकर्तीचे वर्णन सह भार काही         | एकूण थकबाकी      | १. ई-लिलावाची तारीख     | (१) राखीव किंमत   | १) इअर ठेव खाते क्र. | १. ताब्याचे प्रकार |  |
| क्र. | हमीदारांचा पत्ता  | असल्यास                                     |                  | २. ई-लिलावाची ची वेळ    | आणि               | २) आयएफएससी कोड      | (अन्वयिक/          |  |
|      |   |   |                  | सुरूवाती वेळ पासून      | (२) मिळकतीची      | ३) बँक ऑफ बडोदा      | प्रत्यक्ष)         |  |
|      |   |   |                  | समाप्ती ची वेळ पार्यंत  | इअर रक्कम         | शाखा                 | २. मिळकत           |  |
|      |   |   |                  | ३. बोली जमा करण्याची    | ३) बोली           |                      | तपसणी तारीख        |  |
|      |   |   |                  | शेवटची तारीख आणि वेळ    | वाढविण्याची रक्कम |                      | ३. वेळ             |  |
| १    | मे. पायलट २ व्हीलर्स प्रा लि  | मे. पायलट २ व्हीलर्स प्रा लि यांच्या नावे   | १०.०२.२०२४       | १) २६.०३.२०२४           | १) रु. ८९८.००     | १) ०३८३०२००००१२३१    | १) प्रत्यक्ष       |  |
|      | (कर्जदार)   | एमसीजीएमच्या एम वॉर्डच्या हद्दीत गाव कुर्ला |                  | २) दु. १३०० ते दु. १५०० | लाख               | ?)                   | २)                 |  |
|      | हमीदार  | चा सीटीएस क्र. ६५३,६५३/६ धारक प्लॉट         |                  | ३) २१.०३.२०२४ आणि       | २) रु. ८९.८०      | बीएआरबी०बीएएलबीओएम   | १३.०३.२०२४         |  |
|      | i) श्री. करणजीव सिंग विजन   | क्र. ५, सुंदर बाग, राजे शिवाजी चौक, देवनार  |                  | १७.००                   | लाख               | (पाचवे अक्षर शून्य)  | ३) स. ११.०० ते     |  |
|      | ii) श्री.जगजीत सिंग विजन iii)   | रोड, मुंबई ४०००८८ येथे स्थित तळमजल्यावर     |                  |                         | ३) रु. २.०० लाख   | ३) बॅलार्ड इस्टेट    | दु. ०१.००          |  |
|      | सौ. हरविंदर कौर जगजीत सिंग  | एकत्रित गाळा परिसर धारक क्र. ४ए, ५ए, ६ए,    | प्रभार आणि व्याज |                         |                   | खाते नाव: एआरएमबी    |                    |  |
|      | विजन  | ७ए मोजमापित अंदाजे ४५० चौ.फू. (बिल्ट        |                  |                         |                   | वसूली विभाग          |                    |  |
|      | ए) ३०६, श्रीकांत चेंबर्स सायन ट्रॉम्बे  | अप) म्हणजेच १८०० चौ फु.(बिल्ट अप)           |                  |                         |                   |                      |                    |  |
|      | रोड, चेंबूर, मुंबई ४०००७१   | मिळकतीची सीमाबद्ध खालीलप्रमाणे:             |                  |                         |                   |                      |                    |  |
|      | बी) ४७बी, सिंधी इमिग्रंट्स को   |   |                  |                         |                   |                      |                    |  |
|      | ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि,   | पश्चिमः इमारत पॅसेज, उत्तरः दुकान क्र.३ए,   |                  |                         |                   |                      |                    |  |
|      | लिटील मलबार हिल, व्ही एन पुरव   | दक्षिण: इमारत पॅसेज                         |                  |                         |                   |                      |                    |  |
|      | मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१   | बँकेला ज्ञात भार: शून्य                     |                  |                         |                   |                      |                    |  |

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://bob.auct संभाव्य बोलीदार दूर क्र. ०२२-४३६८३८०५ मोबाईल क्र. ९१५२९४११०१/९७६७१५०७८१ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

हिनांक · १६ ०२ २०२४ ठिकाणः मुंबई



सही / -प्राधिकृत अधिकारी



## असेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, पहिला मजला, २८, एस. व्ही. रोड, अंधेरी (प), अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई- ४०० ०५८. फोन क्र. २६२१०४०६/०७, ईमेल: asset.mnz@bankofindia.co.ir

#### स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

. प्रविसामान्य जनता आणि विशेषत: खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या **बँक ऑफ इंडिया** (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांच अन्विक/प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक ऑफ इंडियाकडे असलेल्या गहाण/प्रभारित तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे '' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम प्रत्येक तारण मत्तेसमोर दर्शविण्यात आली आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल. . सरफैसी ॲक्ट.२००२ अन्वये ई-लिलाव विक्री सूचना नी कर्जदार/हमीदार यांना सूचना.

| (क लाग्वांत) | (ई–लिलावाची | नागीक _ २० | 03 202V |
|--------------|-------------|------------|---------|
| (રુ.ભાવ્યાત) | (5–1mmlalal | ताराख - रह | .03.707 |

| अ.<br>क्र. | खाते/<br>कर्जदार/<br>हमीदारांचे नाव  | मिळकर्तींचे वर्णन   | राखीव<br>किंमत/<br>इअर<br>रक्कम | किमान<br>बोली वाढ<br>(लाखांत) | थकीत रक्कम<br>(व्याज, दंड<br>व्याज<br>व खर्च वगळुन)<br>(लाखांत) | सीईआरएसएआय<br>सिक्युरिटी<br>इंटरेस्ट/ ॲसेट<br>आयडी                          | मिळकतीच्या<br>ठिकाणी<br>निरीक्षणाची<br>तारीख/वेळ | संपर्क<br>क्र.     |
|------------|--|---|---------------------------------|-------------------------------|---|---|--|--------------------|
| 8          | मे. अनु डायग्नोस्टिक ॲण्ड<br>इमेजिंग सॅटर<br>मे. रीती डायग्नोस्टिक आणि<br>इमेजिंग सेंटर<br>ग्रोप्रा. डॉ. नवीन के गुप्ता<br>(प्रोप्रायटर) हमी:- श्रीम.<br>अर्चना नवीन गुप्ता (हमीदार) | फ्लॅट क्र. ३, लव्ह कुश सीएचएस, पंचरस्ता जंक्शन, मुलुंड<br>(पश्चिम), मुंबई - ४०००८०.<br>चर्ट्ड क्षेत्र- ७८९ चौ. फू.<br>(प्रत्यक्ष कब्जा)   | ?8.C<br>?8.C                    | <b>9.00</b>                   | ५९७.२७  | २०००३३२५०५२५  | १५.०३.२०२४<br>दु. १:०० ते<br>दु. ३:००            | <i>९९</i> ९५३९२७७७ |
| 2          | मे. जय हनुमान टेक्स्टाईल्स,<br>प्रोप्ना. – श्रीम. भारती<br>गोरख भामरे<br>हमीदार<br>श्री. विनोद ग्यारासीलाल शर्मा   | गाळा प्लिंथ धारक क्र. १, तळ आणि दोन वरील मजले,<br>बिल्डिंग क्र. ए, व्हिनस इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र.<br>१९७, हिस्सा क्र. १(भाग), मौजे सोनाळे, तालुका भिवंडी,<br>जिल्हा ठाणे.<br>बिल्टअप : ४३१०.६० चौ. फू.<br>(प्रत्यक्ष कब्जा)  | ६७.००/<br>६.७०                  | 9.00                          | 799.00  | 200१७३६०१०००९   | १४.०३.२०२४<br>दु. १२:०० ते<br>दु. ३:००           | ९९२०११२५३२         |
| w          | मे. त्रिफा डायमंडस्<br>प्रोप्रा. :-<br>श्री. भाविन नलिनकांत शाह  | बुनिट क्र. २०३, २रा मजला, लोटस प्राईड, सर्ल्हे क्र.<br>२७१/६, वह्नभ भाई पटेल रोड, नॉर्थन रेल्वे क्रॉसिंग जवळ,<br>विलेपालें पश्चिम, मुंबई-४०००५६.<br>चटई क्षेत्र: २८७ चौ.फूट.<br>बिल्टअप क्षेत्र: ३४४ चौ.फूट<br>(प्रत्यक्ष कब्जा)  | ७६. <i>०० </i><br>७.६           | 9.00                          | २५३.३२  | २००००५३८१०९४  | १३.०३.२०२४<br>दु. ३:०० ते<br>दु. ४:००            | ७७३७४००५११         |
| 8          | मे. प्रिवी टेक्स्टाईल्स<br>कर्जदार/हमीदार<br>श्री. कन्हैयालाल सैनी<br>श्री. राजेश के. सैनी<br>सौ. द्रोपदीदेवी के. सैनी   | इंडस्ट्रियल युनिट क्र. ३२३, ३२४ आणि ३२५,<br>तळमजला, साईनाथ इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स मध्ये, गाव<br>खोनी, कामधेनु टेक्सटाईल जवळ, ता. भिवंडी, जि. ठाणे.<br>विस्तारीत ५७३९ चौ.फूट (बीयुए)  | \$9.00/<br>\$.9                 | 9.00                          | १९८.००  | ₹ <i>\$</i> ₽2 <i>&amp;</i> \$\$  | १४.०३.२०२४<br>दु. १२:०० ते<br>दु. ३:००           | 8998388000         |
| S.         | मे. संघवी ज्वेल प्रा. लि.<br>हमीदार:- जयेश व्ही संघवी<br>केतन के संघवी<br>रमेशचंद्र आर संघवी<br>कल्पेश व्ही संघवी<br>चंद्रकांत आर संघवी<br>किर्तीलाल आर संघवी                        | जमीन आणि इमारत, प्लांट आणि मशिनरी, फर्निचर्स आणि फिक्चर्स येथे स्थित फॅक्टरी प्रिमायसेस जीजे-०१, सीप्स++, ल स्पेशल इकोनॉमिक झोन*, मरोळ इंडस्ट्रियल एरिया, गाव व्यारावली, पराजपुर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ भाडेपष्टा अमिन मोजमापित १९५० ची.मी. चटई क्षेत्र-५१६३४.३४ ची. फू. अंदाजित (वँकेकडे प्रत्यक्ष कब्जा) | २५६७ /<br>२५६.७                 | 90.00                         | <b>३१५०.००</b>  | २०००००३९१५६७  | १२.०३.२०२४<br>दु. ३:०० ते<br>दु. ४:००            | ७९७७४८३८८५         |
| Ę          | व्हीनस क्रिएशन<br>श्री. भाविन एन. शाह<br>श्री. जयमिक शाह   | गाळा क्र. ४ व ५, बी-विंग, तळ मजला, कोहीनुर<br>इंडस्ट्रियल इस्टेट बिल्डिंग, बॅरक नं. ९५७ जवळ, स्टेशन<br>रोड, उल्हासनगर-३, जिल्हा-ठाणे<br>(बँकेकडे प्रत्यक्ष कब्जा)   | ६१.००/<br>६.१                   | 9.00                          | ₹0₹.00  | २०००३०५८१३४८  | ०६.०३.२०२४<br>दु. १.०० ते<br>दु. ३:००            | ९९९२६११११          |
| y          | मे. सनराईज कॉपर प्रा. लि.<br>हमीदार<br>भुरीबाई भवरलाल जैन<br>भवरलाल टी जैन<br>सनराईज गोल्ड अलॉयज प्रा. लि.   | बी-४०१, ४था मजला, विंग बी, सुसेक्स इंडस्ट्रियल<br>इस्टेट, दादोजी कोंडदेव क्रॉस मार्ग, भायखळा (पूर्व),<br>मुंबई-४०००२७ येथील फॅक्टरी गाळा.<br>बीयुए-८१० चौ.फूट<br>(प्रत्यक्ष कब्जा)  | ૮५.००/<br>૮.५                   | 9.00                          | 98८८.००   | ₹\$ | १८.०३.२०२४<br>दु. ३:०० ते<br>दु. ४:००            | ७९७७४८३८८५         |
|            | सनराईज मेटॅलिक इंडिया प्रा. लि.<br>अनिल वी जैन<br>केतन वी जैन<br>पारस भवरलाल जैन   | १८, तळमजला, खांडेराव कंपाऊंड, सर्व्हें क्र. हिस्सा क्र.<br>१६६/१ (पैकी) रेहनाल गाव भिवंडी, जि. ठाणे येथील<br>गोडाऊन.<br>बीयुए-२८२० चौ.फूट<br>(प्रत्यक्ष कब्जा)  | 8.8<br>8.8                      | 9.00                          | \$866.00  | ४००००३२६१२०६  | १४.०३.२०२४<br>दु. १२.०० ते<br>दु. ३.००           | ७९७७४८३८८५         |

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :

ई-लिलाव ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' जाणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' तत्वाने करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल लिलाव भारत सरकारचे मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार e-B इंटिग्रेटेड पोर्टल (https://ibapi.in) मार्फत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती

वेबसाईट https://www.bankofindia.co.in मध्ये उपलब्ध आहेत. लिलाव १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २६.०३.२०२४ रोजी स. ११.०० दु. ५.०० भाप्रवे दरम्यान वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp मार्फत

ऑनलाईन ई-लिलाव/बोली ने करण्यात येईल बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव पोर्टल https://www.mstcecoi नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा प्रवठादारांकड्न पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात).

टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी वापरून फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे

टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात. एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशील/संपर्क व्यक्ती तपशील:

| टोल फ्री क्र. : १८००१०३५३४२ |   |  |  |  |  |  |  |
|-----------------------------|---|--|--|--|--|--|--|
| ई-मेल आयडी                  | लॅण्डलाईन क्र.  | मोबाईल क्र.  |  |  |  |  |  |
| argha@mstcindia.co.in       | २२८९-५०६४ (डी)  | ०९२३१६९०२४९  |  |  |  |  |  |
| sbarai@mstcindia.co.in      |   | ०९०५१०७७८८६  |  |  |  |  |  |
| rranjan@mstcindia.co.in     |   | ०९९१७००२३३   |  |  |  |  |  |
| rnath@mstcindia.co.in       |   | ०९६६८५५१३९५  |  |  |  |  |  |
| bbarik@mstcindia.co.in      |   | ०९०८०१३८८९   |  |  |  |  |  |
| shembram@mstcindia.co.in    |   | ०९८८६८५५५६०  |  |  |  |  |  |
|                             | ई-पेल आयडी argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in | ई–मेल आयडी लॅण्डलाईन क्र. argha@mstcindia.co.in sbarai@mstcindia.co.in rranjan@mstcindia.co.in math@mstcindia.co.in bbarik@mstcindia.co.in |  |  |  |  |  |

- इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पत्ता धारण केलेला पाहिजे. तपशिल आणि चौकशी करिता कृपया आयबीएपीआय हेल्पलाईन क्र. १८००१०२५०२६ किंवा ०११४११०६१३१, हेल्पलाईन ईमेल आयडी ibapi@allahabadbank.in येथे संपर्क करावा
- पाधिकत अधिकाऱ्यांचे चांगले जान आणि माहितीनमार मिळकत/तींवर बोजा नाही. तथापि इच्छक बोलीटारांनी त्यांची बोली सादर करण्यापवीं मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे हक्क. बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही बँकेचे सादरीकरण किंवा चचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.
- इसारा अनामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमूद आणि मार्गदर्शनानुसार बँक खात्यामध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करणे आवश्यव
- केवायसी दस्तावेज म्हणजे १.ओळखीचा पूरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर आयडी कार्ड/डायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ. २. पत्रव्यवहाराकरिता विद्यमान पत्त्याचा पूरावा, ३. बोलीदाराचे पॅनकार्ड ४ बोलीदारांचा वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक इ.
- निरीक्षणाची तारीख वरील नमुद संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून नमुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नुसार राहील
- संभाव्य बोलीदार आयबीएपीआय पोर्टल यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात बोलीदारांनी योग्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे आवश्यक आहे.
- बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील
- बोली मुल्य आरक्षित मुल्यापेक्षा जास्त असावे आणि बोलीदार त्यांचा पढील प्रस्ताव **राखीव किंमत रु. ५ करोड पर्यंत करीता रु. १.०० लाख (रूपये एक लाख)** / राखीव किंमत रु. ५ **करोड** रू. करोड पर्यंत करीता रु. ५.०० लाख (रूपये पाच लाख)/आणि राखीव किमत रु. ९ करोड पर्यंत करीता रु. १०.०० लाख (रूपये दहा लाख)१०.०० लाख च्या पटीत वाढवू शकतात.
- ०. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील. ११. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदाराची इअर ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल.
- 👯 इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी 🏻 किंवा जास्तीत जास्त पुढील दिवशी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वारेत अगोदर जमा केलेल्य (इअरसह) खरेदी रकमेच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासून १५ दिवसात वा पर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. कठल्याही टप्प्यावर यशस्वी बोलीटागने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क
- राहणार नाही. १३. संभाव्य पात्र बोलीदार ई- लिलावाच्या तारखेपूर्वी **आयबीएपीआय** पोर्टल कडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्राधिकृत अधिकारी/ बँक किंवा मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि ऑक्शन टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉब्लेम/बीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अंडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्य
- सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे. १४. खरेदीदाराने प्रयोज्य मद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, निर्धारण प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत
- १५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा ई-लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील. १६. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.
- १७. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्राप्त करता येईल.
- १८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची नोंदणी केल्यानंतर इअर जमा केली आहे आणि त्यानंतर त्यांची बोली सादर केली नाही तर ते आयबीएपीआय पोर्टल मध्ये विनिर्दिष्ट पद्धती मार्फत बोली रक्कम राखुन ठेव
- शकतात. १९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी यशस्वी बोलीदाराने भरायचा आहे.

दिनांक: १५.०२.२०२४

ठिकाण : मुंबई

## कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम हघांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या कर्जांच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणन, प्राधिकत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तम्हाला यादारे सचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिक्षक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

**१८ नव (अक्ति)** मुंबई, शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४

मार्ग, मांड्रा (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८ येथे स्थित 'गुरू नानक उद्योग भवन इंडस्ट्रियल प्रिमायसंस को-आंपरिटल सोसायटी लि.'' (नोंदणी क्र. बीओएम/जीईएन/९०१/वर्ष १९७६ दिनांकित ०३/०५/१९७६) च्या ''गुरू नानक उद्योग भवन'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील युनिट क्र. १०२ घारक औद्योगिक मिळकतीचे आणि सदर सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र क्र. २७ अंतर्गत विभिन्न क्र. १३१ ते १३५ (दोन्ही समाविष्ट) घारक प्रत्येकी रू. ५० चच्या पूर्ण भरणा केलेल्या ५ शेअर्ससमवेत (वापुढे ''सदर मिळकत'' असा उञ्जेख) मालक आहेत. सदर मिळकतीच्या संदर्भात उपलब्ध दस्तावेज (१) पहिला करार म्हणजे मे. स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आणि मे. फाईन आर्ट प्रिटिंग वर्क्स यांच्यातील १० नोव्हेंबर १९७८ दिनांकित विक्री करार आणि (२) दसरा करार म्हणजे मे. फाईन आर्ट प्रिटिंग वर्क्स आणि माझे अशील मे. युनायटेड इलेक्ट्रिकल्स इंडिया यांच्यातील ४ डिसेंबर १९९२ दिनांकित ब्रिक्री करार हे आहेत. सदर मिळकतीच्या संदर्भात सदर पहिला करार होण्याआधीची सर्व मूळ कागदपत्रे/करार/विलेख/दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहेत आणि कसून शोध घेऊनही ते सापडू शकत नाहीत. सदर मिळकतीच्या संदर्भात सदर पहिला करार होण्याआधीची कोणतीही कागदपत्रे आणि/किंवा फोटोकॉपीज माझ्या अशिलांकडे त्यांच्या नोंदीत नाहीत. ज कोणतीही व्यक्ती/ कोणत्याही व्यक्ती/ बँका/वित्तीय संस्था ज्यांच्या ताब्यात सदर परिसराच्या संदर्भातील दिनांक १४ ऑक्टोबर १९७६ रोजीचा हस्तांतराचा करारापूर्वी निष्पादित केलेले मूळ कागदपत्र/करार/विलेख/दस्ताञेज असल्यार आणि जर कोणीही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांचा विक्री, अदलाबदल, कुळवहिवाट, अभिहस्तांकन, गहाण, वारसाहक अत्यदान, उत्तराधिकार, बक्षीस, धारणाधिकार, प्रमार, देखभाल, विश्वस्त, मूळ नामाधिकार विलेखाचा कब्जा किंवा कोणताही बोजा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही कायदे न्यायालय किंवा कोणत्याही प्राधिकरणाचा हुकूम किंवा आदेश, कंत्रार, करार, विकास हक्ष, किंवा अन्यथा विक्रीद्वारे कोणत्याही प्रकारच्या मागनि पर्यंत मर्यादित न राहर किंवा अन्य कोणत्याही मार्गाने सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात किंवा विरोधात कोणताही कोणताही हक्क. नामाधिकार. हितसंबंध. दावा किंवा मागणी असल्यास आणि/किंवा सर्व आणि/किंवा कोणतेही मळ कागदपत्रे/करार/विलेख/दस्तावेज ताब्यात असल्यास सदर प्रसिध्दी तारखेपासून १४ (चौदा) दिवसात खालील दिलेल्या माझ्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात मला कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास तेथे सदर मिळकतीच्या संदर्भात असे दाव किंवा मागण्या अस्तित्वात नसल्याचे समजण्यात येईल आणि त्यानंतर अशा व्यक्तींच काही असल्यास दावे किंवा मागण्या सर्व हेतु आणि उद्देशांकरिता त्यागित आणि परित्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि सदर मिळकतीचे नामाधिकार हे सर्व भारांपासून मुक्त आणि स्पष्ट, पणनयोग्य असल्याचे गृहित धरण्यात येईल. मुंबई, दिनांकित १६ फेब्रुवारी, २०२४

विकास ठक वकील, उच्च न्यायालय ४०१/४०२, साईनाथ हाऊस बी.पी.एस. क्रॉस रोड नं. १ शेरॉन शाळेजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०

> प्रपत्र क्र. ३ (नियम-१५(१)(ए) पहा)/१६(३)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी.

नवी मुंबई-४००७०३.

खटला क्र. ओए/७७८/२०२३

कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स. परिशिष्ट क्र. ८१४७

> कॅनरा बँक विरुद्ध दादा पानसरे

प्रति.

१) दादा पानसरे

डी/डब्ल्य/एस/ओ-ज्ञानदेव

येथे बिल्डिंग क्र. ५८, रूम क्र. १०००, म्हाडा पंचरत्न सोसायटी, कल्याण पश्चिम ठाणे, महाराष्ट्र ४२१३०१

ठाणे. महाराष्ट येथे सद्धाः

फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, ए विंग, गणेशा सीएचएसएल., सर्व्हे क्र. १३ २ पी ३ ७ पी, गाव चिकणघर सोमन सन सिटी बिर्ला कॉलेज रोड. कल्याण पश्चिम ठाणे. ठाणे, महाराष्ट्र-४२१ ३०१.

ज्याअर्थी, ओए/७७८/२०२३ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१७/०४/२०२२** 

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३३९५६८.७३/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

कारणे दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/िकंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला <mark>२२/०३/२०२४ <mark>रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत</mark> . अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक १९/०१/२०२४ रोजी

टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे



समन्स जारी करण्याकरीत प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी



## गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. 022-268/ /080· **Binar** · 022-268/

वेबसाइट : www.godrejindustries.com; ई-मेल: investors@godrejinds.com

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० आणि १०८ सहवाचता कंपनी (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४, सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडिया दारे जारी सेक्नेटरीयल स्टॅण्डर्ड-२ च्या अनपालनात आणि वेळोवेळी निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी विविध सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स'') नुसार (''प्रयोज्य अधिनियम'') नुसार कंपनी दिनांक ९ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या पोस्टल बॅलट सूचनेत नमुद प्रस्तावित ठरावाच्या संदर्भात पोस्टल बॅलटच्या मार्गाने विषेश ठराव मंजुर करुन तिच्या सभासदांची समहती मिळविण्यासाठी इच्छुक आहे. कंपनीने डिपॉझिटरीज्/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत त्यांच्या ईमेल आयडीवर **शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४ (''कट ऑफ तारीख'')** रोजीस डिपॉझिटरीज्/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजटेकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर/सभासदांचे रजिस्टर मध्ये नावे असलेया तिच्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी पोस्टल बॅलट सचना पाठविली आहे. एमसीए सर्क्यलर्सनसार पोस्टल बॅलट सचना आणि पोस्टल बॅलट प्रपत्र पाठविणे आवश्यक नाही. तथापी हे स्पष्ट करण्यात येते की. सर्व व्यक्ती ज्या ९ फेब्रुवारी. २०२४ रोजीस सभासद आहेत (कंपनी किंवा डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्) कडे त्यांचे ईमेल आयडी न नोंदविल्यामुळे सदर सूचना प्राप्त न झालेल्या सभासदांसह) ते सूचनेत विनिर्दिष्ट ठरावाशी संबंधित मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील आणि कोणीही व्यक्ती जी कट ऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त माहितीसाठी समजावी.

प्रयोज्य अधिनियमांच्या अनुपालनात कंपनीने **सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड** ("सीडीएसएल") द्वारे पुरवलेल्या ई-मतदान सेवेमार्फत पोस्टल बॅलट सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर इलेक्टॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्यासाठी सभासदांना ई-मतदान सविधा परवली आहे. सभासदांना एकतर इलेक्ट्रॉनिकली किंवा पोस्टल बॅलट प्रपत्रामार्फत त्यांचे मतदान करण्याचा पर्याय आहे. ई-मतदानाची प्रक्रिया/माहिती पोस्टल बॅलट सूचनेत दिलेली आहे. ई-मतदान सुविधा **शनिवार, १७** फेब्रुवारी, २०२४ रोजी स. ९.०० (भाप्रवे) पासून रविवार, १७ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत उपलब्ध राहिल, पोस्टल बॅलट प्रपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने रविवार, १७ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर सभासदांकडुन प्राप्त प्रतिसाद अवैध समजण्यात येईल आणि मतदानाला सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही.

मोकळ्या आणि पारदर्शन बाबींमध्ये पोस्टल बॅलट आणि ई-मतदान प्रक्रिया घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून मे. ए. एन. रमानी ॲन्ड कं. चे श्री. कालीदास वंजपे. प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफसीएस ७१३२) आणि ते नसल्यास अशोक रमानी - प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफसीएस ६८०८) - यांची नियक्ती करण्यात आली आहे.

ज्या सभासदांनी कंपनी किंवा डिपॉझिटरीज्कडे आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना दिनांक फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या पोस्टल बॅलट सूचनेत नमुद प्रक्रियेचा अवलंब करुन तसे करण्याची विनंती करण्यात येत आहे.

पोस्टल बॅलट सुचनेसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र आणि पोस्टल बॅलट प्रपत्र कंपनीची वेबसाइट www.godrejindustries.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडwww.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड-www.nseindia. com वर उपलब्ध आहे.

सभासद प्रत्यक्ष पोस्टल बॅलटमार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांना) वरील नमुद वेबसाईट्सवरून पोस्टल बॅलट प्रपत्राची छापील प्रत काढण्याची, तपशील भरण्याची आणि रविवार, १७ **मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० (भाप्रवे)** पूर्वी परीनिरीक्षक श्री. कालीदास वंजपे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, द्वारा कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड, युनिट : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, १४७, महात्मा गांधी मार्ग. जहांगीर आर्ट गॅलरीसमोर, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, महाराष्ट्र यांच्याकडे त्याच्या/तिच्या स्वत:च्या खर्चाने रितसर सही केलेले पोस्टल प्रपत्र पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. परिनिरिक्षकांकडे असे पोस्टल बॅलट प्रपत्र पाठवण्याचा टपाल/कुरियरचा खर्च सभासदांनी करायचा आहे. कृपया नोंद घ्यावी की, वरील कालावधी नंतर सभासदांकडून प्राप्त/केलेले पोस्टल बॅलट . प्रपत्र/इलेक्ट्रॉनिक मतदान अवैध राहील आणि काटकोरपणे अशा सभासदांकडुन उत्तर प्राप्त झाले नसल्याचे समजण्यात येईल. सभासद मतदानाचा केवळ एकच म्हणजेच प्रत्यक्ष पोस्टल बॅलट किंवा ई-मतदानाचा पर्याय स्वीकारु शकतात. जर सभासदाने पोस्टल बॅलट मार्फत मतदान करण्याचे ठरविले असेल तर त्यांना ई-मतदानामार्फत मतदान न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दोन्ही माध्यमाने मतदान केल्यास ई-मतदानाद्वारे केलेले मतदानच केवळ विचारात घेतले जाईल, गणन केले जाईल व अशा सभासदांचे प्रत्यक्ष टपाली मतदान ''**अवैध''**ठरेल.

पोस्टल बॅलटचे निष्कर्ष **मंगळवार, १९ मार्च, २०२४** रोजी किंवा पूर्वी घोषित करण्यात येतील आणि ते कंपनीची वेबसाइट www.godrejindustries.com आणि स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्यात येतील.

ई-मतदानाच्या संदभातील कोणतीही चौकशी किंवा माहितीसाठी सभासद www.evotingindia.com कडे ईमेल पाठवु शकतात. सभासद श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल यांना फोन: १८०० २२ ५५ ३३ वर ई-मतदानाशी संबंधित कोणतीही तक्रार किंवा स्पष्टिकरणासाठी संपर्क करुन शकतात. पर्यायी ते investor@godrejinds.com येथे कंपनीला ई-मेल पाठवू शकतात.

> संचालक मंडळाच्या आदेशादारे गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-

जाहिर नोटीस

# "लौकिक लाइफस्टईल

आमच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेक्षण क्रमांक 124/1, 32/2, 33/1 33/2 मौजे-उसरघर, डोबिंवली (पुर्व), तालुका-कल्याण, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी व व्यावसार्यिक विकास प्रकल्पाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे.सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या

http://environmentclearance.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

> ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रकशन वंज्यनी लिमिटेड चे (CIN:U67110MH2006PLC305312) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत् 28.10.2023 रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू. 4,63,458/- (रूपये) चार लाख तेसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न फक्त) साठी कर्ज खाते क्र. P013XXXI (पूर्वी आयएचएफएल चा कर्ज खाते क्रमांक HHEVSH00473801) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.10.2023 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार प्रेमा रूपश्रीकांत बर्धन उर्फ प्रेमा डी नाईक आणि रूपश्रीकांत बर्धन उर्फ रूपश्रीकांत विजयकुमार बर्धन यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 13.02.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 4,63,458/- (रूपये चार लाख तेसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न फक्त) पुढील व्याज 26.10.2023 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

इमारत क्र. 1 डी, अधिराज "संयम सिटी", त्रेचाळीसाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. 4311, मोजमाप चटई क्षेत्र 45.83 स्ववे. मीटर्स, (सुमारे 493 स्ववे. फीट च्या समतुल्य) चटई क्षेत्राव्यतिरिक्त 78 स्ववे. फीट, फ्लॉवर बेड बाल्कनी क्षेत्र इ. + स्क्वे. फीट क्षेत्र, तळघर 3 मध्ये कवर्ड पार्किंग जागा बेअरिंग क्र. बी3-बी -90 मोजमाप 13.75 स्कवे. मीटर्स, 148 स्कवे. फीट च्या समतुल्य सहीत. एस. नं. 70/1, 70/2, गाव रोहिंजन, पनवेल-410206, महाराष्ट्र.

> अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

टस्टचे विश्वस्त इंडियाबुल्स एआरसी - XXXI च्या वतीने

तारीख: 13.02.2024

स्थळ : पनवेल

- HDFC securities Click. Invest. Grow. YEARS

#### एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ऑफिस फ्लोअर ८, आय थिंक टेक्नो कॅम्पस बिल्डिंग, इ-

अल्फा, कांजूरमार्ग (ए), मुंबई-४०००४२.

(सीआयएन क्र. यू६७१२०एमएच२०००पीएलसी१५२१९३) दूरध्वनी : + ९१ २२ ३०७५ ३५३८ फॅक्स क्र. : + ९१ २२ ३०७५३४३५

ईमेल : compliance@hdfcsec.com वेबसाइट: www.hdfcsec.com

जाहिर सूचना

सामान्य लोकांना याद्वारे सूचित केले जाते की श्री विक्रम बजाज नावाचा एक खोटे बोलणारा स्वतःला एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड (''एचएसएल/द कंपनी'') चा मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून खोटा दावा करतो आणि त्याच्या URL https://www.ipohdfc-app1 com (ब्लॉग) द्वारे त्याच्या नोंदणीकृत ग्राहकांना द्वेडिंग कॉल प्रदान करण्यासाठी देखील कार्य करत आहे.

आम्ही जनतेला कळव् इच्छितो की श्री विक्रम बजाज हे एचएसएलशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाहीत. अशाप्रकारे, मिस्टर बजाज कंपनीचे नाव, ट्रेडमार्क आणि लोगो वापरून कंपनीच्या ग्राहकांची आणि सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत.

श्री. बजाज यांची मोडस ऑपरेंडी खालीलप्रमाणे आहे:

१. तो व्हॉट्सॲप आणि टेलीग्राम ॲप्लिकेशन्सवर बिनधास्त गुंतवणूकदारांचे गट तयार

२. तो एचएसएल च्या ग्राहकांना हॉटॲप वरून आणि कदाचित सामान्य लोकांच्या इतर सदस्यांना या ग्रुप्समध्ये त्याच्या सेवेची सदस्यता घेण्यासाठी टेस्ट मॅसेज पाठवतो.

३. तो चांगला परतावा देण्याचे खोटे वचन देऊन शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ४. तो १००% हमीचे खोटे आश्वासन देऊन मर्यादित कंपन्यांच्या आयपीओ साठी अर्ज

ासाठी त्याच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी उक्त गटामध्ये

५. तो त्याच्या सेवा प्रदान करण्यासाठी सदस्यता शुल्क आकारतो. आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो की श्री विक्रम बजाज हे एचएसएल शी दूरस्थपणे देखील जोडलेले नाहीत.

एचएसएल चे सीईओ असल्याचा दावा करणाऱ्या श्री. विक्रम बजाज यांच्याशी व्यवहार करू नयेत, असे याद्वारे जनतेला सावध केले जाते. जर कोणी श्री विक्रम बजाज

यांच्याशी व्यवहार करत असेल तर ते स्वतःच्या जोखमीवर आणि धोक्याचे असेल. प्राधिकृत स्वाक्षरी दिनांक: १६-०२-२०२४ ठिकाण: मुंबई एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड

> मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ (वित्त मंत्रालय)

३रा मजला, टेलिफोन भवन स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. ४६६ सन २०२२ परि. क्र. १३

एचडीएफसी बँक लि.

वेदप्रकाश कॉस्टीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य समन्स ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ४६६ स<u>न २०२२</u> सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर

१२/१०/२०२२ रोजी समन्स जारी करण्यासाठी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊने प्राप्त केलेल्या कॅश क्रेडिट (सीसी) साठी रु. ३,१८,२७,३७२ (रूपये तीन कोटी अठरा लाख सत्तावीस हजार तीनशे बहात्तर मात्र) च्या कर्ज, ९ मार्च, २०२० रोजीस १८% द. सा. च्या दराने महिन्याच्या आधाराने व्याजासह १० मार्च, २०२० पासून १८% द. सा. च्या दराने प्रदानापर्यंत आणि/किंवा वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या (ओए) ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर समन्स जारी केले. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी सन्माननीय न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.



प्रबंधक,

१. वेदप्रकाश कॉस्टीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,

त्यांचा पत्ता येथे (ए) १०२/१०३, संजय मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, बिल्डिंग क्र. ३ए, सर एम. व्ही.

रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९ आणि (बी) २२८, संजय मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, बिल्डिंग क्र. ३ए, कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९.

पंकज वेदप्रकाश अगरवाल (हमीदार) ए- ४०२, मधुवन सीएचएस लि., गोराई सिंपली रोड क्र. १, कांती पार्क जवळ,

बोरिवली (प), मुंबई - ४०००९२. मनोज वेदप्रकाश अगरवाल (हमीदार) ए- ४०२, मधुवन सीएचएस लि., गोराई सिंपली रोड क्र. १, कांती पार्क जवळ,

बोरिवली (प), मुंबई - ४०००९२.

विकास वेदप्रकाश अगरवाल (हमीदार) ए- ४०२, मधुवन सीएचएस लि., गोराई सिंपली रोड क्र. १, कांती पार्क जवळ,

बोरिवली (प), मुंबई - ४०००९२. शकुंतला परमेश्वरी दास गोयल (हमीदार)

ए- ४०२, मधुवन सीएचएस लि., गोराई सिंपली रोड क्र. १, कांती पार्क जवळ,

तेजल जरीवाला दिनांक : १६ फेब्रुवारी, २०२४ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी बोरिवली (प), मुंबई - ४०००९२. (एफसीएस ९८१७)

डीआरटी-॥, मुंबई